

Date: 12.08.2024

To, BSE Limited Corporate Relations Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Re: Zenith Fibres Limited Scrip Code: 514266

Subject:Publication of Extract of Unaudited Financial Results for the First Quarter ended June 30,
2024 in Newspapers.Ref:Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015, as amended from time to time.

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copies of the extract of Unaudited Financial Results of the Company for the First Quarter ended on June 30, 2024 (2024-25), published in Financial Express, English language newspaper and Mumbai Lakshadeep, Regional language newspaper on August 12, 2024.

The above information is also available on the Company's website at <u>www.zenithfibres.com</u>.

Kindly take the above information on your record.

Thanking you,

Yours faithfully, FOR: ZENITH FIBRES LIMITED

Dharati Bhavsar Company Secretary

Encl: As above

Regd. Office: 311, Marol Bhavan, Marol Co-Op. Ind. Estate Ltd., M.V. Road, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, (India) Tele: +91-22-40153860 E-mail: mumbai@zenithfibres.com Corporate Office: 103 "Synergy House", Subhanpura Road, Vadodara - 390023, Gujarat, (India) Tele: +91-265-228-3744 E-mail: baroda@zenithfibres.com Plant: Block 458, P.O. Tundav, Taluka: Savli, District: Vadodara - 391775, Gujarat, (India) Tele: +91-8780601186, 8780601179 E-mail: plant@zenithfibres.com



IN LINE OF BJP-JDS FIRE Siddaramaiah has last laugh as Cong backs him

JOHNSON TA Bengaluru, August 11

THE POPULAR SAYING that "a week is a long time in politics" is now playing out in Karnataka for Congress and its CM Siddaramaiah, who have seemingly emerged stronger from a crisis that had threatened to dislodge the CM recently.

Siddaramaiah, whose prospects of continuing as the CM looked bleak early this month when the BJP and JD(S) launched a protest march from Bengaluru to Mysuru over the alleged illegal allotment of 14 Mysuru housing plots to his wife, seemed to have ridden the storm and emerged

unscathed on Friday, a day ahead of the protest march's arrival in Mysuru.

The chief minister had looked troubled when he recused himself from a Cabinet meeting and handed the reins to his Deputy CM D K Shivakumar on August 1 following a notice issued by Governor Thaawarchand Gehlot over the land allotments to Siddaramaiah's wife by MUDA. But on Friday, at a Congress

rally in Mysuru, he appeared his usual self. At the rally, held to counter the Opposition demand for his resignation over alleged scam, the CM asserted that he was not going to "budge or bow".



CM Siddaramaiah said he won't 'budge or bow' to Opp demand for resignation

With the Congress leadership deciding to back the CM on the issue and fight the matter in courts, Siddaramaiah appears to have found his political footing again.

Several of his supporters, who looked despondent last week over Siddaramaiah's possible exit, emphasised Friday that he was set to continue as the CM on account of the campaign against him "misfiring" and strengthening the CM instead of weakening him. "Sometimes when you attempt to weaken somebody they end up becoming stronger," Satish Jarkiholi, a close associate of Siddaramaiah said.

"There is no question of him (Siddaramaiah) exiting. In this country, there are hundreds of persons with cases against them who are ministers at the Centre or in states," he said.

Siddaramaiah's resurgence is being seen as a temporary setback for Shivakumar, who has been aspiring to replace Siddaramaiah. The Deputy CM, who was a strong force in rallying support for the CM amid the crisis last week, was also said to be waiting for a slip-up by Siddaramaiah to stake his claim for the CM's post.


Congress backing

Several factors are seen as contributing to Siddaramaiah's comeback and one of them is the Congress leadership's backing despite reportedly pulling him in a private meeting in Delhi for allowing

the allegations to emerge within a year of the the party coming to power.

The Congress leadership is reported to have told the CM and the Deputy CM to end the practice of "adjustment politics" with their rivals in BJP and JD(S) and to highlight corruption and criminal cases involving Opposition leaders. At the rally, Siddaramaiah launched a counter-attack on the Opposition leaders and cited cases against them.

The Congress leadership was reported to have considered a change of the CM but refrained on account of Siddaramaiah's stature as a backward class leader.



Tender Notice for Lease of Movable & Immovable Properties

The Secured property of Balaji SSK Ltd., Masalapen, Tal-Risod, Dist-Wasim is attached by the MSC Bank as per provisions of SECURITIZATION AND **RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF** SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI Act, 2002). The sealed tenders for lease of the property of above possessed unit are invited by the MSC Bank (subject to order of Hon. Supreme Court in S.L.P. (C) No. 9703/2010 Excluding Distillery of Karkhana).

The bids with packed sealed envelope should mention bid for "Lease". The Schedule of Programme is as follows.

Sr. No.	Details	Date					
[1]	Buy / download Tender Document	12.08.2024 to 20.09.2024					
2	Inspection of the Property	04.09.2024 (by 10.00a.m. to 5.00 p.m.)					
3	Pre Bid Meeting	12.09.2024 (by 11.30a.m.)					
4	Submission of Tender	20.09.2024 (by 5.00 p.m.)					
5	Bid Opening						
А	Technical Bid Opening Date & Time	21.09.2024 at 12.00 p.m.					
В	Financial Bid Opening Date & Time	07.10.2024 at 12.00 p.m.					
STA	available on Bank's official Websi from 12/08/2024 (onwards.					
STATUTORY NOTICE UNDER SARFAESI ACT, 200 The Borrower and Guarantors are hereby noticed to pay the total outsta dues of the MSC Bank before the opening of bid. Failing which, the se assets will be Leased out for recovery of dues and if the entire outsta dues are not recovered from rent amount, the balance amount if any w recovered with interest and cost from you.							
	ate: 12/08/2024 SD/- lace: Mumbai (Dilip N. Dighe)						


Managing Director & Authorised Officer The Maharashtra State Co-Operative Bank Ltd., Mumbai

BANAS FINANCE LIMITED

AAP: SC should take note of allegations levelled by Hindenburg

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 11

THE AAP ON Sunday demanded that the Supreme Court take note of the allegations levelled by US short seller Hindenburg against SEBI chief Madhabi Puri Buch., Hindenburg Research has alleged that it suspects SEBI's unwillingness to act against Adani Group may be because Madhabi Puri had stakes in offshore funds linked to the conglomerate - an allegation that the SEBI head called "baseless" and an attempt of "character assassination". Addressing a press conference here, AAP Rajya Sabha MP Sanjay Singh said the SEBI had told a Supreme Court panel that the investigation into the Adani group was "directionless", "SEBI chief and her husband's money was invested in shell companies. Why were these facts hidden from the Supreme Court? The apex Court should take note of the new developments and how facts were hidden," he said., The Securities and Exchange Board of India (SEBI) in October 2020 began a probe into the shareholding structure of Adani Group companies after



listed companies. Investigation was launched

to determine if the foreign investors are genuine public shareholders or acting as fronts for the promoters.

The SEBI last year had told a Supreme Court-appointed panel that it was investigating 13 opaque offshore entities that held between 14 percent and 20 per cent across five publicly traded stocks of the conglomerate. It hasn't stated if the two incomplete probes have since been completed, something which Hindenburg used to attack the market regulator., Madhabi and her husband Dhaval Buch in a joint statement strongly denied the "baseless allegations and insinuations made in the report". The same, they said, "are devoid of anytruth","Ourlife and finances are an open book," they said. "It is unfortunate that Hindenburg Research against whom SEBI has taken an enforcement action and issued a show cause notice has chosen to attempt character assassination in response to the same."

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI (Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of

the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteer days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai, Maharashtra that ENERGEVO SAURYA MH THREE LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as company limited by shares, The principal objects of the company are as follows: -

To carry on, in India, either on its own or with any other persons, under a joint venture or any other arrangement all or any of the trades or the business involved in designing and engineering, developing, procuring supplying, constructing, commissioning, operating and maintaining renewable energy projects for generation, storage, sale and supply of renewable power energy to offtakers

2. To carry on, in India, either on its own or with any other persons, under a joint venture or any other arrangement the business of generation. development, production, procurement, processing, storage transmission, distribution, supply, carriage and sale of solar energy, hydrol power, bio energy, wind energy, waste to energy, biogas, geo therma energy in both grid connected as well as off grid mode (distributed generation)and to design, engineer, develop, procure, install manufacture, sale, import, export, maintain or service or otherwise deal in solar/devices, solar electric generators, wind turbine generators, solar panels, solar cells & other electric energy generation, storage and transmission equipment and for the purpose do all such acts and deeds including acquiring and developing land, setting-up and/ or arranging for necessary infrastructure like development of site and other civil construction work, obtaining necessary government approvals, arranging

IN THE COURT OF LVII TH ADDL CITY CIVIL & SESSIONS JUDGE AT BENGALURU, MAYOHALL UNIT, CCH.NO.58

0.S NO. 25891 / 2023 PLAINTIFFS: Smt. N.J. SHREYA KIRAN REDDY Aged about 25 years D/o. Sri. Javaprakash G/D-o/ Late. N. A. Narayana Reddy R/at.No. 102, 60 feel Road Doddanekkundi, Marathahalli Post Bangalore-560 037 & ANOTHER V/S

DEFENDANTS: Smt. GEETHA & OTHERS SUMMONS TO DEFENDANT NO.9 u/o 5R 20 of CPC

M/s. SPADE CONSULTANTS PVT LTD Having registered office at:No.41, Poojan, Jai Hind Society, N.S.Road, No.11, Juhu Scheme, Vile Parle, Mumbai-49

Represented by its Director Mr. JAYESH DALAL WHEREAS THE PLAINTIFF ABOVE NAMED HAS INSTITUTED THE ABOVE SUIT FOR PARTITION AGAINST YOU AND OTHER IN RESPECT OF THE PLAINT SCHEDULE PROPERTY, YOU ARE HEREBY SUMMONED TO APPEAR BEFORE 57TH ADDL CITY CIVIL AND SESSIONS JUDGE COURT, CCH.NO.58 IN PERSON/PLEADER DULLY INSTRUCTED ON

THE ROYAL BOMBAY **SEAMEN'S SOCIETY**

The Annual General Meeting of the Society will be held at The Prince of Wales Seamen's Club on Friday the 30th August 2024 at 1800 Hrs.

> Capt O. P. Dhondiyal **Honorary Secretary The Royal Bombay Seamen's Society**

NOTICE **RELIANCE INDUSTRIES LIMITED.** Registered Office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai, Maharashtra- 400021 Tel: 022-35555000, Fax: 022-22042268, Email: investor.relations@ril.com Website: http://www.ril.com NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned

securities of the Company has / have been lost/ misplaced and the holder(s) of the said securities (applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate cartificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim

with the COMPANY AT IT'S Registered Office within 15 days from this date; else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Folio No.	Name of Shareholder	F.V & No. of Shares	Distincive Nos.	Certificate Nos.		
021873233	K.SRINIVASAN MEERA SRINIVASAN	Rs. 10/- each & 604 SHARES	6878214720 To 6878215323	66687709		
Place: Mumbai Date: 12/08/2024		that the of the out the product and product and the start of the start				

CRISIL CRISIL LIMITED Regd. Office: CRISIL House, Central Avenue, An S&P Blobal Company Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400 076 CIN: L67120MH1987PLC042363 Tel.: 022-33423000 Fax: 022-33423001 Website: www.crisil.com; E-mail: investors@crisil.com

NOTICE

This Notice is published pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer in the name of Investor Education and Protection Fund, all shares in respect of which dividend has not been claimed by shareholders for seven consecutive years.

Accordingly, shares in respect of which dividends were declared in October 2017 and the prescribed period of seven years will be completed for unpaid/unclaimed dividends on November 16, 2024 are required to be transferred to the Investor Education and Protection Fund.

mancing from financial institutions, executing power purchas agreements, setting-up substations, installation, commissioning and/or erection of independent power projects, and marketing, buying, selling and/or dealing in power and/or otherwise act as agent, representative consultant or otherwise to deal in electrical power.

- 3. To carry on either on its own or under a joint venture or any other amangement the business of designers, advisors, supervisors, project managers and operators in relation to all forms of renewable and conventional energy generally to do all such activities in connection with the same.
- 4. To carry on either on its own under a joint venture or any other arrangement the business of, providing and procuring, business support, project advisory, project management, consultancy and other advisory services to firms, companies, corporations and other bodies corporate including acting as agents, representatives, consultants, advisors, and service providers in areas such as production. engineering, public welfare, technical, corporate management, business management, research and development, quality control, technical know-how, energy savings, construction and distribution, and to make evaluations, feasibility studies, project reports, forecast and surveys, and engaging in any and all activities necessary, advisable, convenie or incidental to such activities or provision of such services.
- 5. To carry on, in India either on its own under a joint venture or any other arrangement, the business of participating in bids, preparing project profiles, project reports, market research, feasibility studies and report for projects and all such activities that together provide the basis for the implementation of the project and to undertake studies, bid consultancy bid process management, bid development, facilities management, project management, management of projects assets, consultancy and other supervisory services, project advisory in relation to renewable and conventional power projects and related activities.
- 6. To carry on, in India either on its own or under a joint venture or any other arrangement, the business of transmitting, distribution, storage, supply and sale of electric power or energy either directly or through transmission lines and facilities of Central/State Governments or private companies or electricity boards to industries or other consumers of electricity including for captive consumption
- A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at "MMF 47-1/1, Mukti Nagar, Waman Tukaram Patil Marg, Near Neelam Hotel, Chembur, Mumbal, Maharashtra, 400071 india'
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Center (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA) Plat No. 6,7,8 Sector-5 IMT Manesar, District Gurugram Haryana 122050 within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Name(s) of Applicant For and on behalf of Energevo Saurya MH Three LLP Dated this 10" day of August, 2024 **Rahul Nandlal Mishra**

Yaan Enterprises Limited

Regd. Office:- Shop-10, PL-22 Lakhanis Dolphin, SEC-13, New Panvel Navi Mumbai, Raioarh , Maharashtra-410206 CIN:L63040MH1989PL , Website: www.yaanenterprises.com, e-mail: finance@yaanenterprises.com

Statement of Audited Financial Results for the Quarter ended 30th June. 2024 Rs in Lacs excent nor share data)

A	Standalone						
Particulars	C	Year Ended					
	30/06/2024 (Unaudited)	spectration descent segments and classed rates	30/06/2023 (Unaudited)	and the second state of th			
Total income from operations (net)	63.15	192.87	28.08	502.99			
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional Item)	2.52	33.51	3.09	67.51			
Net Profit / (Loss) for the period After Exceptional Item (before Tax)	2.52	33.51	3,09	67.51			
Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional items)	1.40	25.17	2.26	49.03			
Total Comprehensive Income for the period (Comprising profit/ (loss) and other Comprehensive Income for the period	1.40	25.17	2.26	49.03			
Equity Share Capital	310.00	310.00	310.00	310.00			
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	-	- 	÷	100.91			
Earnings Per Share (of Rs. 10 /- each)(for continuing and Discounted operations)							
Basic (Rs.)	0.05	0.81	(0.98)	1.58			
Diluted (Rs.)	0.05	0.81	(0.98)	1.58			

The above is an extract of the detailed format of Quarterly financial results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Audited Financial Results is available on the Stock Exchange website of BSE at www.bseindia.com and Company's website at www.yaanenterprises.com.

21:09:2024 AT 11:00 A.M. FAILING WHICH TH SUIT WILL BE HEARD AND DETERMINED EXPARTE.

SCHEDULE "A" PROPERTY ALL that piece and parcel of the land bearing Sy.No. 102/2, measuring 1.18 ½ guntas of dry land and 0.12% guntas of Karab Land, situated at Doddanekundi Village, K.R.Puram Hobli, Bangalore East Taluk and bounded on the: EAST BY: Annaiah Reddy land, WEST BY Ganesh Reddy land, NORTH BY: Government Oni, SOUTH: Jayaram Reddy Land.

SCHEDULE "B" PROPERTY ITEM NO. 1 : ALL that piece and parcel of the land bearing Sy.No. 102/2, measuring 0.16 guntas of dry land and 5(five) guntas of Karab Land, situated at Doddanekundi Village, K.R.Puram Hobli, Bangalore East Taluk and bounded on

EAST BY: property belongs to N.M. Narayana Reddy, WEST BY: Ring Road, NORTH BY: Remaining Property in Sy.No.102/2, SOUTH BY: Selam Railway Property. ITEM NO. 2 : ALL that piece and parcel of the

eastern portion of the converted land in Sy.No. 102/2, measuring 0.5 1/2 guntas (equivalent to 6000 Square feet), situated at Doddanekundi Village, K. R. Puram Hobli, Bangalore East Taluk and bounded on the:

EAST BY: Service Road by the side of the Marathahalli - Ring Road formed by BDA, WEST BY: Remaining Portion of the land same Sy.No. NORTH BY: Remaining Portion of the land same Sy.No., SOUTH BY: Land Sy.No. 102/1 belonging to Wasa Layout,

GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THIS COURT 7th day of AUGUST 2024

BY ORDER OF THE COURT **Deputy Registrar City Civil Court** Mayohallall Unit, Bengaluru ADVOCATE FOR PLAINTIFFS

K. MOHAN, advocate No.64, 4TH Cross, Indiranagar 2ND Stage, Bengaluru-560 038

Address: E-109, CRYSTAL PLAZA, NEW LINK ROAD, ANDHERI (WEST), MUMBAI MH 400053 IN Email id: banasfin@gmail.com, website: www.banasfinance.wordpress.com

L65910MH1983PLC030142

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2024)

		Standalone			Amount in Lakt Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter ended 30th June, 2024 Un-Audited	Quarter ended 31st March, 2024 Audited	Quarter ended 30th June, 2023 Un-Audited	Quarter ended 30th June, 2024 Un-Audited	Quarter ended 31st March, 2024 Audited	Quarter ended 30th June, 2023 Un-Audited	
1	Total income from operations	607.544	3255.99	1102.066	607.544	3255.990	1102.066	
2	Net ProfitLoss for the Period Before tax and exceptional items	-725.388	1578.114	623.431	-725.388	1578.115	623.431	
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-725.388	1578.114	623.431	-725.388	1578.115	623.431	
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	-725.388	-1532,189	595.340	-725.388	-1532.188	595.340	
5	Total Comprehensive Income	-725.388	-1532.189	595.340	-647.425	-1502.011	704.505	
6	Paid-up Equity Share Capital	6881.195	4804.623	4804.623	6881.195	4804.623	4804.623	
7	Earning Per Share							
	Basic	-1.054	-3.189	1.239	-0.941	-3.126	1.353	
	Diluted	-1.054	-3,189	1,239	-0.941	-3.126	1.352	

Note:

The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Quarterly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company 's website www.banasfinance.worpress.com

	FOR BANAS FINANCE LIMITED
	SD/-
13557 E-305 JONN	GIRRAJ KISHOR AGRAWAL
Place: Mumbai	DIRECTOR
Date: 10/08/2024	DIN: 00290959

JAIPUR KURTINANDANI CREATION LIMITED

Regd. Office: G-13, Kartarpura Industrial Area, Near 22 Godam, Jaipur-302006 CIN: L1801RJ2012PLC037976 Web-site : www.nandanicreation.com, E-mail: info@jaipurkurti.com, cs@jaipurkurti.com Phone: 0141-4037596 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIALRESULTS OF THE COMPANY FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

Sr.	PARTICULARS	QUARTE	R ENDED		YEAR ENDED
No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		(UNAUDITED)	(AUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)
1.	Total Income from Operations	1821.57	1944.88	744.95	4423.25
2.	Net Profit/(Loss) for the period (before				
	Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	179.49	256.15	(104.60)	54.94
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax,			11	
	(After Exceptional and/or Extraordinary Items)	179.49	256.15	(104.60)	54.94
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax,				
	(After Exceptional and/or Extraordinary Items)	133.97	200.50	(76.15)	49.22
5.	Total Comprehensive Income for the period	135.31	200.45	(76.15)	50.98
6.	Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	1193.40	1143.54	1143.40	1143.54
7.	Earnings per Share (Face Value of Rs. 10/-			10	
	each) Basic& Diluted (not annualized for quarters)	1.16	1.75	(0.67)	0.45
				(Figures ir	n Lacs except EF
Sr.	PARTICULARS	QUARTER ENDED			YEAR ENDER
No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		(UNAUDITED)	(AUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)
1.	Total Income from Operations	1832.81	1995.19	777.70	4585.06
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional				
	and/or Extraordinary Items)	160.74	353.80	(125.96)	55.06
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax, (After				
	Exceptional and/or Extraordinary Items)	160.74	353.80	(125.96)	55.06
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax, (After				
	Exceptional and/or Extraordinary Items)	114.45	274.12	(90.44)	54.60
5.	Total Comprehensive Income for the period	115.83	274.22	(90.09)	57.44
6.	Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	1193.40	1143.54	1143.40	1143.54
7.	Earnings per Share (Face Value of Rs. 10/- each)				
	Basic& Diluted (not annualized for quarters)	0.99	2.40	(0.79)	0.50

The Company has already sent a specific communication to the concerned shareholders at their address registered with the Company, inter alia, providing the details of the shares being transferred to the Investor Education and Protection Fund for taking appropriate action. Details of unclaimed dividend and such shareholders including their folio number/DP ID-Client ID are also available on the Company's website www.crisil.com.

Concerned shareholders may immediately approach our Registrar and Share Transfer Agent at the co-ordinates indicated below with necessary documents supporting their dividend claims. If no claim is received, the Company will proceed to transfer such shares in respect of which 7 years have been completed, to the IEPF Authority within the prescribed period of 30 days for transfer.

The concerned shareholders may note that, upon such transfer, they can still claim the said shares along with the dividend(s) from the Investor Education and Protection Fund, for which details are available at www.iepf.gov.in.

For further information, concerned shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at the following address:

KFin Technologies Limited, Unit : CRISIL Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana. Relationship Officer: Ms. C Shobha Anand. Toll Free : 1 800 309 4001 Email: einward.ris@kfintech.com

A copy of this Notice is available on the website of the Company at www.crisil.com and also on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

	For CRISIL Limited
	sd/-
Place : Mumbai	Minal Bhosale
Date : August 12, 2024	Company Secretary

Regd. Office: 311, Marol Bhavan, Marol Co-Op. Ind. Estate Ltd., M.V. Road, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, (India). CIN: L40100MH1989PLC054580 | Tele: +91-22-40153860 | E-mail: mumbai@zenithfibres.com | URL: www.zenithfibres.com

		0	uarter Ender	j	Year Ended	
Sr.	Particulars	30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-202	
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	1111.50	984.15	611.75	3719.09	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	71.25	22.54	(43.10)	173.43	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	71.25	22.54	(43.10)	173.43	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	53.17	16.94	(32.14)	131.75	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	53.17	24.66	(32.14)	139.47	
6	Equity Share Capital (Face value Rs. 10/- each)	394.41	394.41	394.41	394.41	
7	Earnings per equity Share (of Rs. 10/- each) (Not annualised)					
	(1) Basic (Rs.)	1.35	0.43	(0.82)	3.34	
	(2) Diluted (Rs.)	1.35	0.43	(0.82)	3.34	

. The said results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 10, 2024.

2. The above is an extract of the detailed format of Statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Financial Results are available on the Stock Exchange's website at www.bseindia.com (Scrip Code: 514266) and on Company's website at www.zenithfibres.com.

> FOR ZENITH FIBRES LIMITED Sanjeev Rungta **Executive Chairman** (DIN: 00053602)

NOTES: A) The results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting held on 10th August, 2024. B) The above is an extract of the detailed format of Un-Audited Standalone and Consolidated Results for the Quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirement) Regulations, 2015. The full Format of the statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (www.nandanicreation.com) and on the website of the National Stock Exchange of India limited (www.nseindia.com).

	FOR NANDANI CREATION LIMITED
	Sd/-
	ANUJ MUNDHRA
DATE: 11.08.2024	CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
PLACE: JAIPUR	DIN : 05202504










Date:10.08.2024

Place:Vadodara







Note :

Date:10.08.2024

Place: Navi Mumba

DATE : 10.08.2024

नमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/

श्री. गर्जेंद्रसिंग भरत सोलंकी

सह-कर्जदार/तारणकर्त्या)

कर्जदार/तारणकर्ता)

(कर्ज खाते क्र.

गरणकर्ता)

जामिनदाराचे नाव व कर्ज खाते क्रमांक

. श्रीमती वंदना गजेंद्रसिंग सोलंकी

७७३०११००००००१) व (कर्ज

९. श्री. सुनिल प्रल्हादराव पेटे (कर्जदार/

खाते क्र.०७७३०११००००००३)

तलेला आहे

Place:Vadodara

CHANGE OF NAME

RAIS AHMAD S/O, UMAR R/O, 1ST FLOOR, ALI SANJAY NAGAR, ROOM NO. 49, ROAD NO. 9, LINE NO. H, GOVANDI WEST, BAIGANWADI, MUMBA 400043 HAVE CHANGED TO RAIS NAME MY AHMAD SIDDIQUI FOR ALL PURPOSE.

NOTICE I Miss Aarya Mandar Rane, Address-A 501 teenmurty summit tatapower house Jaymaharashtra nagar magathane borivali east mumbai 400066, I lost my certificate of migeration of Cambridge school from near my home. If anybody found please return to mentioned address. Contact number-7678035503 UID number-7018883 Place : Mumbai Date : 12th August 2024

सूचना

'दै. मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. साईनाथ एन्टरप्रायझे आणि श्री. गंगासिंग ए. राठोड यांच्यासह श्रीमती भगवा जी. राठोड यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.८, साई कृप कोहौसो, आंबोली, वीरा देसाई रोड, एम.व्ही.एम. शाळेजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ च जागेकरिता दस्तावेज क्र.बदर–१५/१५१८(१–४०)/२००८ नुसार दिनांक १४.०२.२००८ रोजीचे मुळ निश्चिर्त करारनामा व दिनांक २२.०९.२००५ रोजीचे मुळ विक्री करारनामा हरवले आहे. सर्व व्यक्तींना सूचना देण्यात ये आहे की, हरविलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणता व्यवहार करु नये. माझे अशील श्रीमती मिनाक्षी मोतिराग मोरे (वर नमुद फ्लॅटच्या मालक) यांच्या वतीने खाली स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅट हस्तांतरणाबाब दावा/आक्षेप मागवित आहेत. दावा/आक्षेप असल्यार कृपया खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक दस्तावेजांस त्यांचे दावा/आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-१४ दिवसांच्या आत कळवावे. विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईत की, हरविलेल्या करारनामावर कोणताही दावा नाही सही/

संदिप गुरव वकील उच्च न्यायालय मंथन प्लाझा, सांताक्कुझ, मुंबई-४०००६५

मोवाईल: ९९२०४८३८२३

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील फैझा फरदीन मिलवाला व फरदीन फरीत मिलवाला हे फ्लॅट क्र.७०५, तळमलजा, इमारत क्र.५, ओशिवरा पंचवटी को-ऑप.हौ.सो.लि.

🝊 ZENITH FIBRES LIMITED

Regd. Office: 311, Marol Bhavan, Marol Co-Op. Ind. Estate Ltd., M.V. Road, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, (India) CIN: L40100MH1989PLC054580 | Tele: +91-22-40153860 | E-mail: mumbai@zenithfibres.com | URL: www.zenithfibres.com

	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2024					
			(Rs. in Lakhs	except EPS)	
		Q	uarter Endec	1	Year Ended	
Sr. No.		30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	1111.50	984.15	611.75	3719.09	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or					
	Extraordinary items)	71.25	22.54	(43.10)	173.43	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional					
	and/or`Extraordinary items)	71.25	22.54	(43.10)	173.43	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional					
	and/or Extraordinary items)	53.17	16.94	(32.14)	131.75	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising					
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other					
	Comprehensive Income]	53.17	24.66	(32.14)	139.47	
6	Equity Share Capital (Face value Rs. 10/- each)	394.41	394.41	394.41	394.41	
7	Earnings per equity Share (of Rs. 10/- each) (Not annualised)					
	(1) Basic (Rs.)	1.35	0.43	(0.82)	3.34	
	(2) Diluted (Rs.)	1.35	0.43	(0.82)	3.34	

1. The said results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company its meeting held on August 10, 2024.

2 The above is an extract of the detailed format of Statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Financial Results are available on the Stock Exchange's website at www.bseindia.com (Scrip Code 514266) and on Company's website at www.zenithfibres.com.

> FOR ZENITH FIBRES LIMITED Sanjeev Rungta **Executive Chairma** (DIN: 00053602)

Yaan Enterprises Limited

Regd. Office:- Shop-10, PL-22 Lakhanis Dolphin, SEC-13, New Parvel Navi Mumbai, Raigarh, Maharashtra-410206 CIN:L63040MH1989PL, Website: www.yaanenterprises.com, e-mail: finance@yaanenterprises.com

cial Results for the Quarter ended 30th June 2024

Statement of Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024					
Rs in Lacs except per share data					
Standalone					
Particulars	0	uarter Ende	d	Year Ended	
	30/06/2024	31/03/2024			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations (net)	63.15	192.87	28.08	502.99	
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional Item)	2.52	33.51	3.09	67.51	
Net Profit / (Loss) for the period After Exceptional Item (before Tax)	2.52	33.51	3.09	67.51	
Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional items)	1.40	25.17	2.26	49.03	
Total Comprehensive Income for the period (Comprising profit/ (loss)					
and other Comprehensive Income for the period	1.40	25.17	2.26	49.03	
Equity Share Capital	310.00	310.00	310.00	310.00	
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited					
Balance Sheet of previous year	-	-	-	100.91	
Earnings Per Share (of Rs. 10 /- each)(for continuing and					
Discounted operations)					
Basic (Rs.)	0.05	0.81	(0.98)	1.58	
Diluted (Rs.)	0.05	0.81	(0.98)	1.58	
Note:	a	8			

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly financial results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Audited Financial Results is available on the Stock Exchange website of BSE at www.bseindia.com and Company's website at www.yaanenterprises.com.

युनिटी स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड

नोंदॅ. कार्या.: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली–११००५७. कॉर्पो. कार्या.: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्य), गुंबई-४०००९८

(स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप

ज्याअंश, खालाल स्वाक्रांभकता है ।संतयुराटावंश्वरंग अर्थ्डा एकन्ट्रद्वरांग आफ फिनाल्याल अक्षरल् अन्ड एनकारमन्ट आफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फायनान्स बैंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः वसंत लाके, वसंत विहार, न्यु दिल्ली-१२००९७ आणि कार्पोरेट कार्यालयः ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्य), मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम् १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद्र तारखेला वितरीत

bलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे

की, खालील स्वार्क्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स

२००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेल

स्थावर मालमत्तेचे तपशील

गंच्या मालकीचे फ्लॅट ए-३०२. श्रीपाल तारा अपार्टमेंट

श्रीपाल तारा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., नॅशनल

शाळेजवळ, विराट नगर, एस.क्र.४०२-ए, हिस्सा क्र.१(भाग) गाव विरार, पी.पी. मार्ग, विरार (पश्चिम), तालुका वसई

नेल्हा पालघर-४०१३०१, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ५०४ चौ.फु

अर्थात ४६.८४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र येथील जागेचे सर्व भाग

। खंड. मालमत्तेच्या चतुसिमा (नोंद मुल्यांकनानुसार): **पुर्वेस**

मालकीचे दुकान क्र.५, तळमजला, साई निवास इमारत, नुतन

- ; पश्चिम: रस्ता ; उत्तरेस: विद्यमान इमारत ; दक्षिणेस: रस्ता

श्री. गजेंद्रसिंग भरत सोलंकी व श्रीम

२८.०३.२०२४ श्री. सुनिल प्रल्हादराव पेटे व श्रीमती योगिनी सुनिल पेटे यांच्या

मागणी सूचना

दिनांक व थकबाकी

25.08.2023

₹.4,43,089.00

(रुपये पाच लाख

त्रेपन्न हजार

एकोणसत्तर फक्त)

7.4.98.393.86

Yaan Enterprises Limited **RANJITH SOMAN**

For and on Behalf of the Board of

ताबा

सूचना

ताबा दिनांव

ताबा प्रक

सांकेतिक

190.20.90

सांकेतिक


Managing Director DIN: 01714430

NOTICE

Sd

Notice is hereby given that Share Certificate bearing No. 163 and pearing distinctive Nos. 311 to 315 of the Piknik Apartments Cooperative Housing Society has peen reported as lost/misplaced by the legal heirs of member hareholder Rajkumar Kalra (nov eceased).

he legal heirs 1) Sanjeev Rajkumar Kalra, 2) Ran Rajkumar Kalra, 3) Pradeep Rajkumar Kalra and 4) Sonia Sanjiv Arora have applied to the Society for issuance of duplicate Share Certificate in their name Any person / persons, who have any claim, objection or interest in espect of said Shares or Share Certificate should notify the undersigned in writing, with full particulars of such claim o objection, within 15 days from the late of publication of this notice. I no objections are received within stipulated period, the Society will oceed to issue duplicate Share



PUBLIC NOTICE

The public in general is hereby informed that my clients MRS. RATI SHANKAR SHETTY & MR. SHANKAR BHOJA SHETTY are the present owner of Flat No.603, 6th Floor, Gora Tulsi CHS Ltd., Plot No.84, RSC-48, Sector-II, MHADA Layou Gorai, Borivali (West), Mumbai 400092, area adm. 735 sq.f carpet and holding Share Certificate No.15, Member's Register No.15, Distinctive Nos. from 71 to 75 issued by said society. Vide Letter Dated 16.09.1999 issued by said Gorai Tulsi CHS Ltd., to the eligible member SHRI SUNIL CHARANJILAL SHAH for said to personal problem and family difficulties, said SHR SUNIL CHARANJILLA SHAH has resigned the membership o the said society and therefore said society has issued Letter o Allotment Dated 21.02.2001 to MRS. VASANTI RAGHUNATH SHETTY & MR. RAGHUNATH D. SHETTY for membership sthe said society in place of abovesaid eligible member SHR SUNIL CHARANJILAL SHAH. Thereafter vide Agreement fo Sale, Dated 03.07.2003, duly registered vide Document Sr. No. BDR6-05824-2003, Dated 03.07.2003, Receipt No. 5835, with Jt.Sub-Registrar at Borivali-3, M.S.D., said MRS. RATI SHANKAR SHETTY & MR. SHANKAR BHOJA SHETTY have purchased the said flat from MRS. VASANTI RAGHUNAT SHETTY & MR. RAGHUNATH D. SHETTY. The abovesai Letter of Allotment Dated 16.09.1999 & Letter of Allotment Dated 21.02.2001 issued by said Society - Gorai Tulsi CHS Ltd., has been lost and/or misplaced on 04.08.2024 by MR. SHANKAR BHOJA SHETTY, complaint regarding the same has bee registered with Borivali Police Station, vide Online Lost Repo Jo. 91846-2024, Dated 10.08.2024. Any person/s or compar laving any rights, title, claim or interest in the said Flat, by way le, inheritance, possession, succession, mortgage, lien, leas aiff, legal heir claim or otherwise howsoever in respect of th ne, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 15 (fifteen) days fro the date of publication of this notice. If any claims receive thereafter from anyone shall not be considered and shall b eemed to have been waived and/or abandoned and thereaft my client shall be free to sale, transfer, Gift the said Flat to an ther purchaser/s or person/ party.

Sd/- MR. DHARMENDRA HARILAL GUPTA Advocate High Court, Bombay Office No.9A, Ajanta Square Mall, Borivali (West), Mumbai 400092 Place: Mumbai ate: 12/08/2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, MR. SHAMSUNDAR **RAMCHANDRA KABIR**, was the absolute Owne of the residential premises bearing Flat No 301, admeasuring 840 sq. Ft. Built up are or thereabouts located on 3rd floor of A-wind of Building known as "Brahma Niwas", the Mulund Shree Ganesh Co-operativ Housing Society Ltd, situated at Eastern Express Highway, MHADA Layout, Mulun (East). Mumbai - 400 081 ("Said Flat" ogether with FIVE fully paid up shares of Rs.50/- each of the said Society bearin distinctive Nos. 011 to 015 (both inclusive included in the Share Certificate No. 003 of the said Society, free from all encumbrance The said MR. SHAMSUNDAR RAMCHANDRA KABIR, died intestate on 22.04.2021, leaving behind him (1) SMT. SULBHA SHAMSUNDAR KABIR, (wife), (2) MRS. Pallavi kiran bandiwadekar, (Maiden Name: PALLAVI SHAMSUNDAR KABIR) (married daughter), (3) MR. RAMCHANDRA SHAMSUNDAR KABIR, (son), as his only Class-I legal heirs and next of kin according to the provisions of the Hindu Succession Act, 1956. By Release Deed dated 29th November, 2021, registered in the office of the Sub-Registrar of Assurances at Kurla, under Sr. No. KRL-2/18088/2021 without any monetary consideration, and in onsideration of natural love and affectio the said MRS. PALLAVI KIRAN BANDIWADEKAR, ("Releasor") forever voluntarily renounced her 33.33% joint and individed inherited share in the said Flat to SMT. SULBHA SHAMSUNDAR KABIR and MR. RAMCHANDRA SHAMSUNDAR KABIR (Releasees") as a result they became join wners of the said Flat. The said Releasee claiming to be present owners, agreed to transfer and/or sell the said Flat and assign the said shares to my client, free from all encumbrances, with clear and marketable title. Any person/any other legal heir/s having any claim / right against the said Flat are equired to make the same known in writing with documentary evidence to the undersigned at his office at Akanksha, 2° Floor, Sane Guruji Nagar, Mulund (East),

Mumbai - 400 081, within Fourteen (14) days

जाहीर सूचना

माझे अशील (१) श्री. गौरव प्रकाश पिंगळे २) श्री. प्रकाश जानु पिंगळे, दोघे प्रौढ, मुंबई येथील निवासी यांना फ्लॅट क्र.**बी-१०७,** १ल मजला, बी विंग, मोरेश्वर कृपा को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड. सीटीएस क्र.२२४० २२४१, गाव एक्सर, तालुका बोरिवली, डी.एन म्हात्रे रोड, एक्सर, बोरिवली पश्चिम, मुंबइँ-४००१०३, क्षेत्रफळ सुमारे ४**५४ चौ.फु**. ही जाग आणि दिनांक ०१.१०.१९९८ रोजीचे भाग प्रमाणप क्र.००००३७ असलेले अनुक्रमांक १८१ ते १८९ (दोन्हीसह) धारक शेअर्स, यापुढे संदर मालमत्त हणून संदर्भ, हे खरेदी करु इच्छित आहेत. सद गलमत्ता मुळत: श्<mark>रीमती निर्मला डी. राम्भी</mark>या यांनी मे. पनम एन्टरप्रायझेस यांच्याकडन दिनांव ०५.१०.१९८९ रोजीच्या करारनामाद्वारे खरेदी केर्ल होती आणि मुद्रांक शुल्क दिनांक १०.०७.२०२३ रोजीचे अ.क्र.सीओबी/एवाय/११६०२/२०२ दारे जमा केले आहे. श्री. नागप्पा कडया पथरन यांनी सदर फ्लॅट श्रीमती निर्मला डी. राम्भीय गंच्याकडून दिनांक १५.०६.१९९३ रोजीचे नोंद क्र.बीबीएम-९/१७१८/९३ धारक करारनाम मार्फत खरेदी केले होते. आता श्री**. नागप्पा कडय** पुथरन यांचे २९.१२.२०१३ रोजी निधन झाल आणि त्यांचे कायदेशीर वारसदार यांनी श्री**मर्त** शांता नागप्पा कडया पुथरन, स्वर्गीय नागप्प कडया पुथरन यांची पत्नी यांच्या नावे दिनांव ०७.०५.२०२४ रोजीचे क्र.बीआरएल-५, ८५६९/२०२४ धारक नोंद मुक्तता करारनामा केल आणि संबंधित सोसायटीने श्<mark>रीमती शांता नागप्प</mark> पथरन यांच्या नावे भागप्रमाणपत्र हस्तांतर केले तसेच श्रीमती शांता नागप्पा पथरन यांनी त्यांच मुलगा श्री. हेमंत नागप्पा पुथरन यांच्या नाव नंदर फ्लॅट विक्रीकरिता दिनांक ०७.०५.२०२४ रोजीचे क्र.बीआरएल-५/८५८२/२०२४ धारव नोंदणीद्वारे नोंद मुखत्यार करारनामा केला. आता जर कोणा व्यक्तीस किंवा कुटुंब सदस्र किंवा बँका किंवा वित्तीय संस्था यांना सदर फ्लॅ

जागेबाबत दावा, अधिकार, हक्क किंवा हित सल्यास आणि नोंद मुक्तता करारनामा विक्रीकरिता मुखत्यार करारनामाबाबत आक्षे असल्यास त्यांनी त्यांचे दावा/आक्षेप योग्य पुराव्यांसा खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना तारखेपासू पंधरा (१५) दिवसात कळवावे. अन्यथा अन दावा, अधिकार त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल

सही/ उमेश ठक्क वकील उच्च न्यायालय २१९/ए, अजंता स्क्वेअर, २रा मजला, को इमारतीजवळ, मार्केट रोड, बोरिवली (प.) मुंबई-४०००९२. मोबा.:९८२०९५४४७

दिनांक: १२.०८.२०२) ठिकाणः मुंबई

CHANGE OF NAME	<u>CHANGE OF NAME</u>	
I HAVE CHANGED MY NAME FROM NASIR ZAKIRULLA KHAN TO NASIR HUSSAIN ZAKIRULLAH KHAN AS PER DOCUMENT.	KOJAR HABIBA ESHAQ & KOJAR	
I HAVE CHANGED MY NAME FROM RADHA DEVI RAJE SINGH RAWAT TO RADHA RAJE SINGH RAWAT AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM QADIR KHAN TO KADIR IDRIS KHAN AS PER DOCUMENT.	
WE YOGESH SHREECHAND MUNDHRA & MAMTA YOGESH MUNDHRA HAVE CHANGED MY MINOR CHILD NAME FROM KESAV KUMAR MUNDHRA TO KESAV MUNDHRA AS	I have changed my name from ZULEKHA MOHAMMED ZAKORIYA TO JULEKHA ZAKARIYA MALKANI AS PER DOCUMENT.	
PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM YOGESH KUMAR MUNDHRA TO YOGESH SHREECHAND MUNDHRA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM GIRIJA SHARMA TO GHUTNI SHARMA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM KALPANABEN MAYURKUMAR RAVAL	
I HAVE CHANGED MY NAME FROM DIPAK KUMAR LALKA TO DEEPAK DAMJIBHAI LALKA AS PER DOCUMENT.	TO KALPANA MAYUR RAVAL TO KALPANA MAYUR RAVAL AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO.M-24124338 DATED 25/07/2024 I HAVE CHANGED MY NAME FROM	
WE MR MOHAMMED SHAFIQUE YAHIYA KHAN & MRS ASIYA MOHAMMED SHAFIQUE KHAN HAS CHANGED OUR DAUGHTER NAME FOR AIMAN SHAFIQUE YAHIYA KHAN TO AIMAN MOHD SHAFIQUE KHAN AS PER DOCUMENT.	SHREYANSH MAYURKUMAR RAVAL AS TO SHREYANSH MAYUR RAVAL AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-24124400 DATED 25/07/2024 I HAVE CHANGED MY NAME FROM MAYURKUMAR BALKRISHNA RAVAL TO MAYUR BALKRISHNA RAVAL	
I HAVE CHANGED MY NAME FROM AAVEZ JAVID SHAIKH TO AAVEZ SHAIKH JAVID SHAIKH AS PER DOCUMENT.	AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-24124348 DATED 25/07/2024 I HAVE CHANGED MY NAME FROM	
I HAVE CHANGED MY NAME FROM	MITTAL BHAGCHAND JAIN TO	

LHAVE CHANGED MY NAME FROM LHAVE CHANGED MY NAME FROM

NAME CHANGE PAVISHNA D/O JC-355418F Nb Sub R Venkateswaran VPO -Aniyapur, Dist Tiruchirapalli (TN) 621307 changed my name to PAVIŠHNA V

जाहीर सूचना

06 Aug 2024.

vide affidavit dated

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती निता ए. वोरा, स्वर्गीय भानुबेन आर. थोशानी यांची मुलगी, ज्या दुकान क्र.३ तळमजला, अंबा कृपा को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, मोदी पटेल रोड, भाईंदर (प.), ता. व जि. ठाणे-४०११०१ या जागेच्या मालक होत्य आणि स्वर्गीय भानुबेन आर. थोशानी यांचे २३.१२.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १. श्रीमती नयना महेश मतालिया, २. श्रीमती पारुल अतुल पारेख, ३. श्रीमती प्रिती हेमेंद्र शाह, ४. श्री. दिव्येश रमणीकलाल थोशानी व **५. श्रीमती निता ए. वोरा** हे कायदेशीर वारसदा व प्रतिनिधी आहेत आणि दिनांक २४.०२.२०२३ रोजीच्या मुक्तता करारनामाद्वारे <mark>१. श्रीमती नयन</mark>ा महेश मतालिया, २. श्रीमती पारुल अतुल पारेख, ३. श्रीमती प्रिती हेमेंद्र शाह, ४. श्री दिव्येश रमणीकलाल थोशानी यांनी सद दकानामधील त्यांचे शेअर्स श्रीमती निता ए. वोर , यांच्या नावे मुक्त केले आणि आता माझ्या अशिलांनी स्वर्गीय भानुबेन आर. थोशानी, दुकानाच्या सह-मालक यांचे नावावरून स्वतःच्या नावे हस्तांत करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दुकान क्र.३, तळमजला अंबा कृपा को-ऑप.हौ.सौ.लि. म्हणून ज्ञात इमारत या जागेबाबत कायदेशीर वारसदार म्हणून किंवा इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्तांन त्यांचे कार्यालय १०९, पार्वती स्मृती, राजेश हॉटेलजवळ, स्टेशन रोड, भाईंदर (प.), जिल्हा ठाणे–४०११०१ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा कोणताही दावा नाही आणि असल्यास असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि हस्तांतर पुर्ण केले जाईल.

ठिकाण: भाईंदर (प.) दिनांक: ११.०८.२०२४ सही/ भारत एम. शाह बी.कॉम एल.एल.बी वकील उच्च न्यायालय

-हणून ज्ञात इमारत, कोड क्र.०९४, एमए कॉलनी, ओशिवरा, जोगेश्वरी (प.), मुंब ४००१०२ यापुढे सदर फ्लॅट, या जागेचे मालव ताबेदार आहेत. माझ्या अशिलांनी असे नमुद आहे की, त्यांच्याकडे सदर फ्लॅटचे भागप्रमा क्र.७ असलेले अनुक्रमांक ३१ ते ३५ चे रु.५ - पत्येकीचे ५ पर्णपणे भरणा केलेले शेअर्स आ माझ्या अशिलांनी नमुद केले आहे की, सदर भागपमाणपत्र क ७ हरवले आहे. मादया अशित याबाबत ओशिवरा पोलीस ठाणे येथे ऑनल पोलीस तकार दिनांक १०.०८.२०२४ रोजी ला तक्रार क्र.९१९८२-२०२४ अंतर्गत करण्यात अ जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मुळ भागप्रमाण सापडल्यास त्यांनी कृपया सदर सूचना प्रका तारखेपासन १५ दिवसात आमच्याकडे सं करावा. तसेच जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वि संस्थेस, दावा असल्यास त्यांनी आवश्य दस्तावेजांसह संपर्क करावा. सूचना कालावधीत आलेले दावा त्याग केले आहेत असे सम जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनक असणार नाही.

अँड. राजेश शर्मा दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, स्टेशन रोड, नोंदणी कार्यालया समोर, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४. दिनांकः १२.०८.२० ठिकाणः मुंबई

APPENDIX-16

[Under the Bye-law No. 35] The Form of Notice, inviting claims or bjections to the transfer of the shares and he interest of the Deceased Member in the Capital/ Property of the society PAPER NOTICE Smt. VALLI VENKATESHWARAN Member of the DIKSHITA Co-operativ ousing Society Ltd. having, address at Fla C/101, C- Wing, DIKSHITA CHSI SAI RAM NAGAR, GAYATRI MANDIF ANE, AMBADI ROAD, Vasai Wes 401202(Mah.) in the building of the society ied on 06/06/2023

The society hereby invites claims objections from the heir or heirs or othe imants/ objector or objectors to the transfe of the said shares and interest of the decease ember in the capital/ property of the societ vithin a period of 15 (Fifteen) days from the ublication of this notice, with copies of such cuments and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer o res and interest of the deceased member i he capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be ree to deal with the shares and interest of the ceased member in the capital/property of he society in such manner as is provided nder the bye-laws of the society. The laims/objections, if any, received by the ociety for transfer of shares and interesto he deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the man ovided under the bye-laws of the society. opy of the registered bye-laws of the societ available forinspection by the claimant bjectors, in the office of the society/ with th cretary Of the society between 11 A. M. to P. M. from the date of publication of th otice till the date of expiry of its period. For and on behalf of DIKSHIT.

Place : Vasai

	 श्रीमती योगिनी सुनिल पेटे (सह– कर्जदार/तारणकत्यां) श्री. सुकेश सुरेश राठी (जामिनदार) श्री. ओमप्रकाश देवनारायण चौधरी (जामिनदार) (कर्ज खाते क्र. ७७५३०३४,०००००००१) 	(रुपये पाच लाख सोळा हजार तिनशे त्र्याण्णव आणि पैसे अठ्ठेचाळीस फक्त)	साई निवास को-ऑप. होसिंग सोसायये लि., गावठण प्लॉट जमीन क्षेत्रफळ ९२५.३८८ चौ.मी., गाव विरार (मनवेलपाडा गावठाण), विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा ठागे- ४०१३०५, महाराष्ट्र, क्षेत्रफळ १७६ चौ.फु. अर्थात १६.३६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र येथील जागेचे सर्व भाग व खंड.	ताबा	proo Ce mer fu
10	१. श्री. अमरीदर सिंग वर्त्यम सिंग सोधी (कर्जदार/तारणकर्ता) २. श्रीमती जसप्रीत कोर अमरीदर सिंग सोधी (सह-कर्जदार/तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र. ०११३०४२००००००११)	१६.०३.२०२४ रु.१७,१२,३७२.५६ (रुपये सतरा लाख बासा हजार तिनशे बाहत्तर आणि पैसे छपन्न फक्त)	श्री. अमर्सीदर सिंग सोधी व श्रीमती जसग्रीत कौर यांच्या मालकीचे पलॅट क्र.००५, तळमजला, इमारत क्र.४२, मालवणी अनुग्रह को-जॉप. हौसिंग सोसायटी लि., कोड क्र.४२, महाडा, एस.क्र.२६३, सीटीएस क्र.६-ए-६, छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेस, खु लिंक रोड, एकता नगर सामेर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ३४० चौ.फु. बिल्टरम क्षेत्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. मालमतेच्या चतुसिमा (नॉट मुल्यांकनानुसार): पुर्खेस: इमारत क्र.४३; पश्चिम: मोकळी जागा; उत्तरेस: इमारत क्र.४३; दक्षिणेस: खेळाचे मेदान.	<u>०९.०८.२०२४</u> सांकेतिक ताखा	Plac
8	 श्री. भानुदास संमाजी कांबळे (कर्जदार/तारण्कतां) श्रीमती नीलम भानुदास कांबळे (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र. ००४३०४२०००००१७) 	०७.०६.२०२३ रू.६,०२,२२०.८७ (रुपये सहा लाख दोन हजार दोनशे वीस आणि पैसे सत्त्याऐंशी फक्त)	अी. भानुदास संभाजी कांबळे यांच्या मालकीचे फ्लॅटक्र ५५एफ/ २२०३, इमारत क्र. २६५/५५एफ/२१, कोड क्र. २६५, म्हाडा मालवणी मालाड प्रकल्प, सीटीएस क्र.६ए/६, मालवनी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ३०५.९१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र येथील जागेचे सर्व भाग व खंड.	०९.०८.२०२४ सांकेतिक ताबा	
मात त्या प्रति कञ	लमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास वरील व्याज मिळून एकत्रित रक्कम	त्यांनी युनिटी स्मॉल् जमा कराबी. नलब्ध वेळेच्या संबंध	येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नरं । फायनान्स बँक लिमिटेड यांच्याकडे वर नमुद केलेलें गीत सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्य प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स बँ	। रक्कम तसेच ग तरतूदींकडे	

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L65910MH1983PIC030142

नोंदणीकृत कार्यालय : ई /१०९, क्रीस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, इन्फिनिटी मॉलच्या समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०० ०५३, महाराष्ट्र भारत. ई-मेल आयडी : banasfin@gmail.com

वेबसाइट : www.banasfinance.wordpress.com

(दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश)

		स्थायी			एकत्रित		
	तपशील	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर
अ. क्र.		३०.०६.२०२४ अखेर	३१.०३.२०२४ अखेर	३०.०६.२०२३ अखेर	३०.०६.२०२४ अखेर	३१.०३.२०२४ अखेर	३०.०६.२०२३ अखेर
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	६०७.५४४	३२५५.९९	११०२.०६६	६०७.५४४	३२५५.९९०	११०२.०६६
२	कर व अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा /तोटा	-७२५.३८८	१५७८.११४	६२३.४३१	-७२५.३८८	१५७८.११५	६२३.४३१
ŝ	अपवादात्मक बाबीपश्चात, करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	-હર્પ.३८८	१५७८.११४	६२३.४३१	-७२५.३८८	१५७८.११५	६२३.४३१
8	कर व अपवादात्मक पश्चात निव्वळ नफा /(तोटा)	-७२५.३८८	-१५३२.१८९	५९५.३४०	-७२५.३८८	-१५३२.१८८	५९५.३४०
ų	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-७२५.३८८	-१५३२.१८९	५९५.३४०	-६४७.४२५	-१५०२.०११	७०४.५०५
ε	प्रदानित समभाग भांडवल	६८८१.१९५	४८०४.६२३	४८०४.६२३	६८८१.१९५	४८०४.६२३	४८०४.६२
6	उत्पन्न प्रतिशेअर						
	मूलभूत	-9.048	-३.१८९	१.२३९	-०.०४१	-३.१२६	१.३५३
	सौम्यीकृत	-8.048	-३.१८९	१.२३९	-0.098	-३.१२६	१.३५२

टीप : वरील तपशील हा सेबी (सचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या स्थायी व एकत्रित तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंज वेबसाइट ww.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.banasfinance.wordpress.com वरही उपलब्ध आहे

Co-op. Housing Society Ltd ठिकाण : मंबर्ड देनांक: १०.०८.२०२४ Date : 12.08.2024 Chairman/ Secretary

बनास फायनान्स लिमिटेड करित सही/-गिरीराज किशोर अग्रवाल

संचालक डीआयएन : ००२९०९५९

Certificate to the above mentioned legal heirs without any further notice.	from the date hereof, failing which it will be presumed that no other heirs/third party have any claim against the said Flat and my client shall be free to complete deal of the said Flat, with the said Releasees, without any further	I HAVE CHANGED MY NAME FROM GAZI IQBAL HAMEED TO IQBAL HAMID KAZI AS PER DOCUMENT.	MITTAL BHAGCHAND SANCHETI AS PER AFFIDAVIT DATED 10/08/2024 I HAVE CHANGED MY NAME FROM
For and on behalf of Piknik Apartments Chs Ltd. Sd/- Secretary Place: Mumbai Date: 12.08.2024	reference to such claims, if any. Dated 12 ^e , August 2024 (SAMIR K. VAIDYA) Advocate	I HAVE CHANGED MY NAME FROM EKTA HARISH MISHRA TO EKTA RAJSHREE MISHRA AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-157058	ISHAQ VALLI MOHAMMED KOJAR & Eshaq valli Mohamed Kojar to Ishak valli Mohammed Kojar as Per Document.

	OF NAME	SANDEEPKUMAR SURESHCHAND JAIN TO SANDEEP SURESHKUMAR JAIN AS PER DOCUMENT	I HAVE CHANGED MY NAME FROM JAYASHRI TUKARAM KAMBLE TO JAYSHREE ARUN AMRUTSAGAR AS PER DOCUMENT	
WASIUNNISA IRSHAD KHAN (OLD	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH BASHARAT ALI KHAN TO BASHARAT NAZIR SHAIKH AS PER GOVT GZT NO. M-24145588 I HAVE CHANGED MY NAME FROM	I HAVE CHANGED MY NAME FROM	I HAVE CHANGED MY NAME FROM	
CHANGED MY NAME TO JOSEPH D'SOUZA AS PER AFFIDAVIT NO.17AB	LUAVE OUANOED MY NAME EDOM	JAIN AND MRS. KALPANA SANDEEP JAIN HAVE CHANGED OUR MINOR CHILD'S NAME FROM SNEHA	GARIMA ALOK KULKARNI HAVE	
DSOUZA R/O DON BOSCO PROVINCIAL HOUSE OPP KHALSA COLLEGE	SHAIKH NAZIR SHAIKH HABIB TO NAZIR HABIB SHAIKH AS PER GOVT GZT NO. M-24145596	SANDEEPKUMAR JAIN TO SNEHA SANDEEP JAIN WE MR. SANDEEP SURESHKUMAR	ALOK KULKARNI AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. X-	
MUMBAI 400019 HAVE CHANGED MY NAME TO BARNABE AGNELO VALENTI GRACA DSOUZA.	I HAVE CHANGED MY NAME FROM SAYAD JAMIR TO JAMIR NOOR SAYYED AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. M-24141320	JAIN HAVE CHANGED OUR MINOR CHILD'S NAME FROM PRISHI SANDEEPKUMAR JAIN TO PRISHI	I HAVE CHANGED MY NAME FROM YOHAN PRASAN KUMAR JAIN TO YOHAN JAIN AS PER DOCUMENT	
I HAVE CHANGED MY NAME FROM MALA MANDORA TO MALA NEERAJ SONI AS PER DOCUMENT	I HAVE CHANGED MY NAME FROM ARBAAZ AKRAMULLAH KHAN TO ARBAZ IKRAMULLA KHAN AS PER DOCUMENT	SANDEEP JAIN I HAVE CHANGED MY NAME FROM HINAL NILESH THAKKER TO HINAL NILESH THAKKAR AS PER DOCUMENT	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHANA FATMA IRFAN AHMED SHAZADE TO SHAHANA FATMA IRFAN AHMED AS PER DOCUMENTS	
I HAVE CHANGED MY NAME FROM SAHARA ISMAIL SHAIKH TO SARAH RAZA KHAN AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM	HAVE CHANGED MY NAME FROM AKRAMULLAH KHAN / MOHD. AKRAMULLAH KHAN TO IKRAMULLAH KAYAMUDDIN KHAN AS PER	I HAVE CHANGED MY NAME FROM NILESH KANTILAL THAKKER TO NILESH KANTILAL THAKKAR AS PER	HAVE CHANGED MY NAME FROM MOHD. FAIM KHAN (OLD NAME) TO MOHAMMED FAHIM (NEW NAME) AS PER DOCUMENTS	
(30)/1 (371 NO M-24131010		MOHD SHAFIOLE KHAN TO	I HAVE CHANGED MY NAME FROM	
JADHAV BHAGAWAT UDDHAV TO BHAGWAT UDDHAV JADHAV AS PER DOCUMENT	06/1950 I HAVE CHANGE MY NAME FROM	I HAVE CHANGED MY NAME FROM ASIYA / ASIYA MOHD SHAFIQUE KHAN	I HAVE CHANGE DMY NAME FROM ANSARI DANISH NADIR ALI TO	
I HAVE CHANGED MY NAME FROM DATTA JADHAV TO DATTU SHIVAJI JADHAV AS PER DOCUMENT	SHEIKH ALSO CHANGE MY D.O.B FROM 31/08/1953 TO 01/01/1965.	KHAN AS PER DOCUMENT	DAANISH NADIR ALI ANSARI AS PER GAZETTE (M-2489354)	
I HAVE CHANGED MY NAME FROM NABILA NAZIR SHAIKH TO NABILA MOHSIN SHAIKH AS PER GOVT GZT	SHAIKH.	SHILPA BALKRISHNA GANGURDE TO SHILPA ROHAN AMRUTSAGAR AS PER DOCUMENT	SHAIKH MOHAMMED ARIF ABDUL AZIZ TO ARIF MOHAMMED SHAIKH AS PER DOCLIMENTS	
NO. M-24145580 I HAVE CHANGED MY NAME FROM FATIMA NAZIR SHAIKH TO	ANAVADIYA AS PER DOCUMENT	TADAN KIIMAR SAHILAND SWATAN	I HAVE CHANGED MY NAME FROM NAZIYA ABBAS SHAIKH TO NAZIYA ABDUL KADER SHAIKH AS PER	
NOORJAHAN NAZIR SHAIKH AS PER DOCUMENT	AHSAN TO AHSAN ASLAM KHAN AS PER DOCUMENT	INDIVIDUAL. ALL RECORDS, DOCUMENTS, AND	MAHARASHTRA GAZETTE NO. M- 24140951	
NOORJAHAN RAHIM SHAIKH TO	I HAVE CHANGED MY NAME FROM SIDDIQUI MD REEYAN GUFRAN TO MOHAMMED REEYAN GUFRAN SIDDIQUI AS PER DOCUMENT	THESE NAMES SHOULD BE	MOHD BILAL JAFFAR SHAIKH TO	